



तंत्र शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य,

3, महापालिका मार्ग, पत्र पेटी क्रमांक 1967, मुंबई 400 001.

दूरध्वनी - 30233470/30233431 फॅक्स - 22692102.

E-mail : desk11@dtmaharashtra.org.in Internet : <http://www.dtmaharashtra.gov.in>

क्रमांक : 11/तंत्रिसं/दरपत्रक/एएमसीएसी/19-20/106

दिनांक : 17/06/2019

प्रति,

1. नोटीस बोर्ड, कार्यासन क्र.11, मुख्य कार्यालय, मुंबई
2. संकेतस्थळ, तंत्रशिक्षण संचालनालय, म.रा., मुंबई
3. _____

विषय :- संचालनालयातील वातानुकूलित यंत्रांकरीता वार्षिक देखभाल दुरुस्ती करता बंद लखोटयात दरपत्रके मागविण्याबाबत....

महोदय,

या संचालनालयातील कार्यालयातील व मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या दालनांमधील एकूण 40 वातानुकूलित यंत्रांच्या अंतर्गत देखभाल व दुरुस्तीबाबत वार्षिक दर निश्चित करण्यासाठी बंद लखोटयात दरपत्रके मागविण्यात येत आहेत. दरपत्रके दि.17/06/2019 पर्यंत कार्यासन क्र.11 मध्ये ठेवलेल्या पेटीमध्ये दु.1.00 वाजेपर्यंत सादर करावयाची आहेत. प्राप्त झालेली दरपत्रके दि.26/06/2019 रोजी दु.3.00 वाजता उघडण्यात येतील. उशिरा आलेल्या दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही.

अटी व शर्ती

1. दरपत्रके सोबतच्या नमुन्यात (form) मध्येच निविदा/दरपत्रके सादर करावीत. स्वतःचा नमूना वापरू नये. मात्र स्वतःच्या कार्यालयीन लेटरहेड सह या कार्यालयाने दिलेला विहित नमूना सादर करता येईल. तसेच दरपत्रके इ-मेल द्वारे सादर करू नये.
2. दरपत्रकाच्या किंमती व अन्य संदर्भाचा वैधता कालावधी स्पष्टपणे नमूद केला पाहिजे. दरपत्रके निविदा उघडण्याच्या तारखेपासून 90 दिवसापर्यंतचे असावे.
3. देयके तिमाही पध्दतीने अदा केली जातील.
4. दरपत्रके कोणतेही कारण न दाखवता रद्द करण्याचा हक्क या कार्यालयाने राखून ठेवला आहे.
5. सदर दर पुरवठा आदेश दिल्याच्या दिनांकापासून 1 वर्ष कालावधीकरीता स्थिरअसावेत व ते 1 वर्ष कंत्राट कालावधीमध्ये संबंधित पुरवठादारास बंधनकारक असतील. पुरवठादाराचे काम समाधानकारक आढळून आल्यास, 03 माहिऱ्या कालावधीकरीता कंत्राट वाढवून देण्यात येईल.
6. कोणतेही कारण न देता एक किंवा अनेक निविदा नाकारण्याचा हक्क हे कार्यालय राखून ठेवीत आहे.

सही/-

(डॉ. अभय वाघ)

संचालक,

तंत्रशिक्षण संचालनालय, म.रा., मुंबई.

वातानुकूलित यंत्रांकरीता अंतर्गत देखभाल व दुरुस्तीबाबत दरपत्रकाचा विहित नमुना

- 1) कंत्राटदाराचे नाव व पत्रव्यवहाराचा पत्ता :- _____

- 2) दूरध्वनी / मोबाईल क्रमांक :- _____
- 3) इन्कमटॅक्स पॅन नंबर (झेरॉक्स जोडावी) :- _____
- 4) शॉप लायसन्स / मुंबई महानगरपालिका नोंदणी क्रमांक (झेरॉक्स जोडावी): - _____

- 5) जीएसटी नंबर असल्यास : - - _____

अ.क्र	प्रकार	प्रति नग दर रु. (सर्व कर समाविष्ट)
Yearly AMC Rates		
1	General Servicing including a) Replacement @ Repairing of following items I) Capacitor R/S, II) Conductor Switch, III) Gas Charging, IV) Condensor Coil, b) Water Wash Service, c) Blower Service	
One Time Rates Depending on Requirements		
2	Compressor Replacement	
2	Remote Control & Hand Set Replacement	
3	Indoor Fan Motor Replacement	
4	Indoor Blower Replacement	
5	Outdoor Fan Blade Replacement	
6	Outdoor Fan Motor Replacement	
7	Cooper Pipe - Supply and Installation	
8	Electrical Power Plug & Switch - Supply and Installation	
9	Electric Cable - Per Meter- Supply and Installation	
10	IDU Swing Motor	
11	Service Valve	

प्रतिज्ञापत्र

मी खालील सही करणार,याद्वारे घोषित करतो की, या दरपत्रकासाठी तंत्रशिक्षण संचालनालय यांनी विहित केलेल्या सर्व अटी व शर्ती वाचल्या असून त्या मला मान्य आहेत. मी या दरपत्रकासोबत दिलेली सर्व माहिती खरी असून, सोबत जोडलेली सर्व कागदपत्रे मूळ प्रमाणपत्राच्या / कागदपत्राच्या सत्य प्रति आहेत. मला / मी प्रतिनिधीत्व करित असलेल्या संस्थेस गोपनीय कागदपत्रे हाताळण्याचा अनुभव असून मी दिलेली सर्व माहिती /सोबत जोडलेली कागदपत्रे खोटी असल्याचे आढळून आल्यास त्याबद्दल माझ्यावर कायदेशीर कार्यवाही होऊ शकते याची मला पूर्ण जाणीव आहे व याबद्दलची सर्वस्वी जबाबदारी माझी राहिल.

सही :- _____

नांव :- _____